

Regd. Address: Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.

Date: August 31, 2023

To
BSE Limited,
Listing Department,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001.
Scrip Code: 502445

Sub: Newspaper Advertisement for 63rd Annual General Meeting ('AGM') through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC / OAVM") facility.

Dear Sir/Madam,

With reference to the captioned subject, please find enclosed herewith copies of Newspaper Advertisements published in the Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on August 30, 2023 in terms of Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable Circular issued by Ministry of Corporate Affairs inter-alia, intimating that 63rd AGM of the Members of the Company will be held on Friday, September 22, 2023 at 3:00 p.m. through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/OAVM")

You are requested to take the same on your records.

Yours Truly,

Citadel Realty and Developers Limited

Yogesh Patole

Company Secretary and Membership No.: A48777

ce Officer

Encl: as above

Notice is hereby given that the share certificate(s) for the under mentioned equity shares of Grasim Industries Limited has/have been lost misplaced/stolen and I/we are applying to the Company for issue duplicate share certificate(s).

Any person(s) who has/have a claim in respect of the said equity shares should lodge the same with the Company at its Corporate Office at Grasin Industries Limited, Aditya Birla Centre, 'A' Wing, 2nd Floor, S. K. Ahire Marg Worli, Mumbai - 400 030, Maharashtra within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaic holder/claimant without any further intimation and no further claim would be entertained from any person(s).

Folio	Name of	No. of	Certificate	Distinctive Nos.		
No.	Shareholder	Shares	No.	From	То	
GRA0309152	Janak D Patel	450	3309152	655097606	655098055	
Place: Mumbai Name of the sharehold Date: 30-08-2023 Janak D Patel			. ,			

#### CITADEL REALTY AND DEVELOPERS LTD

Regd. Off.: Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 Tel.: 022 67248484 Fax: 022 67728408 CIN: L21010MH1960PLC011764 E-mail: citadel@marathonrealty.com Website: www.citadelrealty.in

Information Regarding 63<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) to be held through Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM)

NOTICE is hereby given that the 63rd Annual General Meeting ('AGM') of the Company is scheduled to be held on Friday, September 22, 2023 at 3.00 p.m. through Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the AGM Notice The 63rd AGM will be convened in accordance with applicable provisions of the Companies Act. 2013 and relevant rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015 read with the Ministry of Corporate affairs (MCA) has vide its general circulars Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 all other relevant circulars issued from time to time (collectively referred States of December, 2022 and other Interests included is seen of India vide its circular no. SEBI/HO/CFD/ POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 read with SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 and other relevant circulars of SEBI (collectively referred to as "SEBI Circulars") and other applicable provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015. The Members participating through VC/OVAM shall be reckoned for the purpose of guorum under section 103 of the Companies Act 2013.

In compliance of the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual report for the FY: 2022-23 have been sent electronically to all the members of the Company whose emai addresses are registered with the Company/DP. The aforesaid documents will also available on the Company's website and the website of the BSE Limited. Members can attend and participate in the AGM through VC/OVAM facility only.

#### Book Closure:

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules thereof and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Me Books of the Company will remain closed from Friday, September 15, 2023 to Friday, Septembe 22, 2023 (both days inclusive).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing facility interest and regulation 44 of the SEB (CODI) regulations, 2015, the Company is providing tacinly to tis members holding shares as on **September 15**, **2023** being cut-off date, to exercise their right to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their vote by using as electronic voting system from a place other that the venue of the meeting (remote evoting). The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules

1. Date of completion of sending Notice of AGM - Monday, August 28, 2023.

2. The remote e-voting period:

September 19, 2023 (at 9.00 a.m. IST) Commences on : September 21, 2023 (at 5.00 p.m. IST) Ends on

The voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 21

Members may note that the notice of AGM and annual report are also available on the company's on website of NSDL (www.evoting.nsdl.com) and on the website of Stock Exchanges

register their e-mail address with their depository participant or send their consent at citadel@marathonrealty.com along with their folio no./DP ID client ID and valid e-mail address

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.e-voting.nsdl.com or you may call on toll free number at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Megha Malviya at evoting@nsdl.co.in

A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote

Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning

Yogesh Patole Company Secretary & Compliance Officer

#### APT PACKAGING LIMITED

Regd. Office: Gut No. 76, Village Pangra, Post Beedkin, Tq. Paithan, Dist. Aurangabad (MS) 431105 +91-9960100449, CIN: L24100MH1980PLC022746, Email: ecomplianceexecutive@aptpackaging.in, website:www.aptpackaging.in



Notice is hereby given that, the 43rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 21st September, 2023 at 12.00 Noon through Video conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) as per provisions of Companies Act, 2013, Rules framed there under and SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circulars without the physical presence of the members at a common venue.

The Annual Report of the Company for the year 2022-23 including the financial Statements for the year ended as on 31st March, 2023 along with the Notice of the AGM to be sent only by email to all those members whose email addresses are registered with the Company or their respective depository participants (Depository) and the Company's Registrar and Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circulars

Members can join and participate only through VC/OAVM facility only. The instructions of joining AGM and remote e-voting is already given in AGM notice. Notice is also given that Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday 17th September, 2023 to Thursday 21st September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. E-voting commences from 09.00 am Sunday, 17th September, 2023 to 05.00 pm Wednesday, 20th September, 2023 e-voting module shall be disabled for voting

The notice of AGM and Annual Report is also available on the website of the company at www.aptpackaging.in or nvestors can request at complianceexecutive@aptpackaging.in. In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may send an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175 By order of the board of directors

Date:- 28.08.2023

Shri. Arvind Machhar Managing Director Din:- 00251893

**Business Standard** CAMPUS TALK

# )) PROMOTIONS

#### XMF GUEST LECTURE ON 'INDIA'S GROWTH STORY'

platform for interaction of students with evolving economic landscapes. He corporate leaders, organised a guest lecture on 'India's Growth Story' on Saturday, 26th August 2023, featuring the esteemed presence of Mr Ankur Jhaveri, the Head of the Department - Institutional Derivatives at Axis Capital'. He is a seasoned professional with over 15 years in the capital market. He possesses a deep understanding of equity and forex derivatives trading, trading technology, and trading algorithms. He has also worked with reputed firms such as Edelweiss Financial Services Limited, HSBC, and ICICI Securities.

During his engaging presentation, Mr Ankur shed light on the interplay of India's GDP growth with the capital market, including factors such as a youthful demographic, a robust services sector, and heightened foreign investments. He emphasized the roles of services and healthcare in uplifting living standards and creating jobs. Additionally, the lecture highlighted India's flourishing startup ecosystem, underpinned by governmental backing, accessible funding, and changing consumer patterns.

Mr Ankur's call for students was to embrace change, take risks, and proactively forge opportunities. This resonated, inspiring a dynamic approach to career building. Mr lecture encapsulated India's

Xavier Management forum (XMF) of Xavier economic journey, offering valuable insights Institute of Management & Research, a and urging proactive engagement with

connected well with students by sharing his

inspiring life journey at the end of the lecture.

The session was attended by MMS students of XIMR, the Director of the Institute, Dr Father Conrad Pesso, Dr Anil Gor (Head of XMF) and Dr Sameer Lakhani (HOD

Campus Reporter - Ms Mrunal Joshi



## M.P. INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION LTD.

(Government of Madhya Pradesh Undertaking) SECRETARIAT FOR SINGLE WINDOW SYSTEM

21, Arera Hills, Bhopal-462011 M.P. (India) Tel.: (91) 0755-2571830, 2575618, 3523555, 3523505 E-mail: helpdesk@mpidc.co.in, Website: www.invest.mp.gov.in

#### **NOTICE INVITING TENDER**

N.I.T. No. MPIDC/CE/Tech-RFP/2023/124 Date: 29.08.2023 Madhya Pradesh Industrial Development Corporation Ltd. (MPIDC Ltd.) invites online

percentage rate bids for the following work from registered contractors and firms: NIT Name of Work District | Probable Amount of Contract (in Rs. Cr.) Upgradation of existing water supply system for Raisen 15.59 industrial area Mandideep distt- Raisen (Second Call)

The Tender documents can be downloaded from the e-procurement Portal- https://mptenders. gov.in - MPIDC HO starting from 30.08.2023. **CHIEF ENGINEER** 

M.P. Madhyam/111709/2023

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
TELE: 022 25829406, 25823040 e-mail: cmarc\_tha@mahabank.co.in Thane Zonal Office: B-37, Wagle Industrial Estate, Thane (W) -400604, Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-5

BY REGISTERED A.D./SPEED POST/HAND DELIVERY Mr. Vitthal Kisan Pawar (Applicant and Mortgagor), House No. 402, Shripad Society, Kalyan Shil Road, Near Shankar Vidyalaya, Sonarpada, Dombivali East, Kalyan, Maharashtra, Thane-421204

2) Mr. Vitthal Kisan Pawar (Applicant and Mortgagor) Unit No.12 situated in Wing Type A, "SUKI-NIHON PHASE I" situated at Gat No. 121, Hissa No. 121 5, Village-Bagmala, Gat No.51, Hissa No.6, (old Gat No. /Hissa No. 1/A/7), Village-Mandve Tarfe Bamangaon, in Taluka-Alibag, within the Registration Sub-District-Raigad, District-Raigad, Maharashtra-402204.

Sub: Notice U/s. 13 (2) of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

1. That at your request, the following credit facilities have been sanctioned by Bank of Maharashtra, Parnaka Branch at Kalyan to you No. 1. You No.1 stood as Applicant for the repayment of the dues under or in respect of the credi

2. That the details of the credit facilities, the securities charged in favor of the Bank and the present outstanding dues are as

Sr. No.	Nature & Amount of Credit facility	Security	Present outstanding (as on 18.08.2023)
1.	Housing Loan Rs.40.00 Lakhs Account 60408670997	Equitable Mortgage of Unit No.12 situated in Wing Type A, "SUKI-NIHON PHASE I" situated at Gat No. 121, Hissa No. 121 5, Village-Bagmala, Gat No.51, Hissa No.6, (old Gat No. /Hissa No. 1/A/7), Village-Mandve Tarfe Bamangaon, in Taluka-Ailbag, within the Registration Sub-District-Raigad, District-Raigad, Maharashtra-402204.	Unapplied Interest –Rs.153463.75 Total – Rs.4120803.75 Plus unapplied interest @9.95% p.a.

That in consideration of the said credit facilities availed, the Borrowers and Guarantors have executed the nece documents in favor of the Bank including the following documents and also created charge and securities in favor

a) Application for Credit Facilities dated 14.02.2022, b) Consent Letter for Unconditional Cancelability Clause dated 17.02.2022, c) Facility Agreement for Housing Loan dated 17.02.2022, d) Mortgagor's Declaration for proposed Equitable Mortgage dated 17.02.2022, e)Memorandum of Record of Deposit of Title Deeds dated 17.02.2022, f)Mortgagor's Letter of Conformation of Equitable Mortgage dated 18.02.2022

The details of the creation of charge are as under:
i) Name of the executant/s:. Mr. Vitthal Kisan Pawar, ii) The nature of charge: Equitable Mortgage iii) Description of the property mortgaged / hypothecated.

Equitable Mortgage of Equitable Mortgage of Unit No.12 situated in Wing Type A"SUKI-NIHON PHASE I" situated at Gat No.121, Hissa No. 1215, Village-Bagmala, Gat No.51, Hissa No.6, (old Gat No. /Hissa No. 1/A/7), Village-Mandve Tarfe Bamangaon, in Taluka-Alibag, within the Registration Sub-District-Raigad, District- Raigad, Maharashtra-402204. That you have failed to adhere Talkar-Alloag, within the Registration Suprostruct National, Distinct National, Market State 11 and 12 and the text of the terms and conditions of the sanction and made defaults and accordingly the account has been classified by the Bank as NPA on 17.08.2023 in accordance with the prescribed norms issued by Reserve Bank of India.In spite of our repeated demands, the borrower has not paid the outstanding amount in the account.

That you have still not repaid the dues of the Bank and hence in exercise of powers conferred on the Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI) and without prejudice to the rights of the Bank, the Bank hereby calls upon you to repay in full the aggregate amount of Rs. 4120803.75 Plus unapplied interest from 17.08.2023 @ 9.95% p.a. plus charges, cost, expenses till date of realization within 60 days from the date of receipt of this notice; failing which, in addition to and without prejudice to the other rights available to the bank, the bank shall be entitled to exercise any / or all of the powers under Sub-Sec.(4) of Sec. 13 of the aforesaid Act in respect of these securities / properties enforceable under the Act, in which case you shall also be liable to further pay all costs, charges and expenses or other incidental charges, which please note.

The powers available under the Act inter alia include – a)To take possession of the secured assets mentioned at 4(iii) when

the security interest has been created as above mentioned together with the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset. b)To take over the management of the business of the borrower including right to transfer by way of lease, assignment or sale and realizing the security. c)To appoint any person as Manager to manage the secured assets, the possession of which will be taken over by us and the Manager shall manage the secured assets and any transfer of secured assets shall vest in the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transfer had been made by you, d)To write to or issue notice in writing to any person, who has acquired any of the secured assets against which security interest has been created from whom any money is due or may become due to you to pay us the money.

Please take a note that as per Section 13 (13) of the Act, after receipt of this notice, you are restrained from disposing off or

dealing with the securities without our prior written consent.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section 8 of Sec 13 of the Act, in respect of time available, to

FOR BANK OF MAHARASHTRA

CHIEF MANAGER & AUTHORISED OFFICER, ASSET RECOVERY CELL, THANE ZONE







# Regulators and Market players give new dimension to the financial system: V S Sundaresan, at ASSOCHAM conference

At the 5th National Conference on Investors Protection, Education and Awareness organised by ASSOCHAM, the role of market regulators in incubating technology and adopting measures for systematic improvements were deliberated upon for the investors problems to be eliminated. Nuances for uplifting India's financial system were discussed and talks encapsulated on SEBI's dynamic role as the regulator for investors, issuers and intermediaries.



"Through the collaborative effort of the regulators, intermediaries and issuina companies, savers can be educated to turn investors. Over a period of time, the investor numbers ascended owing to the procedures that are not only reliable and beneficial, but also sustainable. The increased participation of institutional investors has made the economy more resilient."

> V S Sundaresan Exchange Board of India (SEBI)



Release of ASSOCHAM - Resurgent India Knowledge Report



Investors Protection, Education and Awareness

Panel Discussion on Investing in Financial Markets - Opportunities & Challenges





Mr. Hitender Mehta, Senior Member - Managing Committee, ASSOCHAM and Managing Partner, Centrum Legal welcoming Mr. V S Sundaresan, Executive Director, Securities and Exchange Board of Indi





Investors Protection,

**Education and Awareness** 











Speakers at Panel on Investing in Financial Markets – Opportunities & Challenge



Distinguish Speakers at the Inaugural Session



Co-Sponsors







Awareness Partner

Panel Discussion on Investors Education and Protection - The Way Forward









Knowledge Partner

















आरो लॅबोरेटरीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: के-५६, एमआयडीसी इंडल्ट्रियल एरिया, पालघर (ठाणे), महाराष्ट्र-४०१५०६. दूर.क.:(०२२) ६६६३५४५६, फॅक्स क्र.:(०२२)-६६६३५४६० वेबसाईट:www.aurolabs.com,

ई-मेल:auro@aurolabs.com सीआवएन: एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१०

३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची **३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार** 

२३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/ऑडिओ-

**व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम)** ३४व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायाचा व्यवहा

करण्यासाठी होणार आहे. सहकार मंत्रालयाने सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर

२०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/

२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ (परिपत्रके) नुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे

नोंद आहेत त्या सदस्यांना २९.०८.२०२३ रोजी वित्तीय वर्ष २०२२–२०२३ करिता वार्षिक अहवालासह

सदस्यांनी लक्षात घ्यावे की वित्तीय वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या

www.aurolabs.com वेबसाइट, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स, अर्थात बीएसई लिमिटेड

www.bseindia.com वर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com संकेतस्थळाव

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवले नाहीत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीकडून वार्षिक अहवाल,

सूचना, परिपत्रके इत्यादींसह वेळोवेळी सर्व संप्रेषण प्राप्त करण्यासाठी समान नोंदणी करण्याची विनंती केली

- दिनांक १६ मार्च, २०२३ रोजीचे सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी

पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ नुसार वास्तविक स्वरुपात शेअर्स असणाऱ्या सदस्यांसाठी

कृपया तुमचा फोलिओ क्रमांक, संपुर्ण पत्ता, नोंद ई-मेल पत्ता तसेच पॅनकार्ड व अन्य दस्तावेज (जसे

की ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, आधार) हे तुमचे नोंद पत्त्याबाबत असलेले स्वसाक्षांकीत

प्रतींसह तुमचे स्वाक्षरी केलेले विनंतीपत्र आरटीएकडे अर्था पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

ं डिमॅट स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांसाठी कृपया आपला ईमेल पत्ता आपल्या संबंधित

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने सेबीच्या नियम ४४ (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) विनियम २०१५ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा

वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार कंपनीने आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिकद्वारे

तदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस

(इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवांच्या सर्व ठरावांवर. एकतर

. वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासदएजीएमच्या सूचनेत नमूद

केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देऊ शकतात. या उद्देशाकरिता

नोंद तारीख शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ रोजी सदस्याद्वारे धारण समभागांच्या संख्येनुसार मतदान

अधिकार असतील. रिमोट ई–मतदान कालावधी २०.०९.२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे)

सुरू होईल आणि ते २२.०९.२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. या

जलावधीत कंपनीच्या समभागधारकांनी शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ च्या कट-ऑफ तारखेला

(रेकॉर्ड तारखेनुसार) वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपात समभाग धारण केले आहेत त्यांना

विद्युत स्वरुपाने मत देण्याचा अधिकार असेल. ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नाही त्यांना

एजीएम दरम्यान सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा प्रदान केली जाईल आणि

एजीएममध्ये भाग घेतलेले सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान

मतदानाचा हक्क वापरण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले आहे

ते देखील एजीएममध्ये हजर राह शकतील आणि पात्र असतील पण त्यांना एजीएम दरम्यान मत देण्यास

पात्र ठरणार नाही. ई-वोटिंग सुविधा www.evotingindia.com या लिंकवर उपलब्ध असेल आणि

एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदान, एजीएम दरम्यान ई-मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३४व्या

रजीएमची नोटीस पाठविल्यानंतर आणि शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ रोजी समभाग धारण केल्यानंतर

जो कंपनीचा सदस्य बनला असेल त्याने पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (रजिस्ट्रार आणि

इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारींचे निवारण श्री. राकेश दळवी

व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला,

मॅरेथॉन फ्युचरॅक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-

४०००१३ यांना संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा

निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई–मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी स्क्रूटनीझर म्हणून जीएमजे

. ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

आयसीएसआय एम.क्र.एफ१०७५३

सही/-

श्वेता अगरवाल

कंपनी सचिव

ॲण्ड असोसिएटसुचे भागीदार कंपनी सचिव **श्रीमती सोनिया चेट्टीयार** यांची नेमणुक केली आहे.

रजीएममध्ये सामील होण्यासंबंधी तपशीलवार सूचना नोटीसच्या नोट्रसमध्ये दिल्या आहेत.

कंपनीचे हस्तांतरण एजंट) कडे युजरआयडी व पासवर्डकरिता विनंती पाठवावी.

कंपनीने विद्युत स्वरुपात मतदानामार्फत मतदान सुविधेसाठी सीडीएसएलची नियुक्ती केली आहे.

३४व्या एजीएमची सूचना पाठविण्यात आली आहे.

यांच्याकडे केवायसी अद्यायावत करण्याकरिता पाठवावे.

डिपॉझिटरी सहभागीमार्फत अद्यतनित करा.

#### बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

**कॉर्पोरेट कार्यालय:** सिरंब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. **शाखा कार्यालय:** ४था मजला, सुमंगल हाऊस, ब्लॉक क्र.८, सुप्रिम किडनी केअर हॉस्पिटलजवळ, साधु वासवानी रोड, मिको सर्कलजवळ, नाशिक-४२२००१

ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३ अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सुचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सुचनेत नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे व नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजा**ज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यान प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी

बाएचएफएलकड मालमत्तसह केलल उपराक्त रक्कम आणि त्यावराल व्याज जमा कराव.						
कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	ताबा			
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	व रक्रम	दिनांक			
शाखाः नाशिक, (कर्ज क्र.: ४०७एचएसएलईएच४०३१३१ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: एफ	३१मे, २०२३	२८ ऑगस्ट,			
४०७टीएसएचईएच५३६१९८)	फ्लॅट क्र.१०, २रा मजला, शिवदर्शन अपार्ट.,	रु.१७,२३,२०३/-	२०२३			
१. गणेश अंबादास राठोड (कर्जदार),	अ.क्र.२४७/१-२पी+१/२१ आणि २४७/१-	(रुपये सतरा लाख				
२. कौशल्या गणेश राठोड (सह-कर्जदार)	२पी+२/२२, पीएलएन २१+२२, वाधणे कॉलनी,					
दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.१०, शिवदर्शन अपार्टमेंट, केतकी सोसायटी	प्रभात नगरजवळ, म्हसरूळ, नाशिक-४२०००४.	तीन फक्त)				
कॉलनीजवळ, वाधणे, नाशिक, महाराष्ट्र-४२२००४.						

दिनांक: ३०.०८.२०२३. ठिकाण: नाशिक

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

### सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटे**ड**

सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४ **नोंदणीकृत कार्यालय:** मॅरेथॉन फ्युचेरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८, फॅक्स:०२२-६१५८८४१० ई-मेल:citadel@marathonrealty.in वेबसाईट:www.citadelrealty.in

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधेद्वारे/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (-एजीएम) माहिती

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची **६३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २२ सप्टेंब** २<mark>०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता</mark> होणार आहे. एजीएम सूचनेमध्ये नमृद् केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे ६३वी एजीए कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीनुसार आणि त्याखाली बनवलेल्या संबंधित नियमांनुसार बोलावली जाईल सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) कोणतेही सामान्य परिपत्रक क १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी वेळवेळी जारी केलेली इतर सर संबंधित परिपत्रके (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवार्र २०२३ रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि इतर संबंधित परिपत्रकांसह वाचा सेबीचे (एकत्रितपणे सेबी परिपत्रक म्हणून संबोधले जाते) आणि कंपनी कायद २०१३ आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) २०१५ च्या इतर लागू तरतुदी. व्हीसी, ओएव्हीएमद्वारे भाग घेणारे सदस्य कलम १०३ अंतर्गत कोरमच्या उद्देशाने गणले जातील. कंपनी कायदा २०१३

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सूचना आणि सन २०२२–२३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या स सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डीपीमध्ये नोंदणीकत आहेत उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतीत सदस्य केवळ व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात पुस्तक बंद:

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि त्यासंबंधीचे नियम आणि सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्य नियमन ४२ च्या तरतुर्दीनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके **शुक्रवार, १५ सप्टेंबर** २०२३ पासून ते शुक्रवार ते २२ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुर कंपनीच्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयांवर त्यांचे मत घेण्यांकरिता निश्चित तारीख अर्थात **१५ सप्टेंबर** २०२३ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सुविधा दिलेली आहे. सदस्यांना त्यांचे मत सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरूपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देता येईल. कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्याकरिता नॅशनल सिक्युपिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसंडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. कंपनी काँयदा २०१३ व त्यातील नियमांच्या तरतुदीनुसार तपशिल खालीलप्रमाणेः

एजीएम सूचना पाठविण्याची पूर्तता दिनांक : सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

- . रिमोट ई-वोटिंग कालावधी
  - १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००.
- समाप्ती: २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००
- २**१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा**. नंतर विद्युत स्वरुपाने मतदान मान्य असणार नाही
- सभासदांनी लक्षात ठेवावे की एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.citadelrealty.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल एनएसडीएलच्या वेबसाइटव (www.evoting.nsdl.com ) आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर देखील
- परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते त्यांचा ई–मेल पत्ता त्यांच डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदवू शकतात किंवा citadel@marathonrealty.com वर त्यांची संमर्त त्यांच्या फोलिओ क्र./डीपी आँयडी क्लायंट आयडीसह आणि नोंदणीसाठी वैध ई–मेल पत्ता पाठवू शकतात
- ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही www.e-voting.nsdl.com क उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा तुम्ही टोल फ्री ०२२–४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७००० नंबरवर कॉल करू शकता किंवा मेघा मालवीय यांन evotingnsdl.co.in वर विनंती पाठवावी.
- एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतं परंतु त्याला मीटिंगमध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमव उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल

ठिकाण: मुंबई दिनांक: २८.०८.२०२३

योगेश पाटोव कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मंडळाच्या आदेशाद्वा



नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दर.:+९१-२२-६६२५६२६२; वेबसाईट:investors@orbitexports.com, ई-मेल:www.orbitexports.com

#### सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२ सूचना

- याद्वारे नोटीस दिली गेली आहे की. ऑबिंट एक्सपोटर्स लिमिटेड (कंपनी) ची ४०वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी द.०२.००वा. (भाप्रवे)** दिनांब २ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या एजीएम सूचनेत (एजीएम सूचना) नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदींचे पालन करून तसेच सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) अन्वये आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सहवाचिता अन्य आवश्यक परिपत्रक असलेले सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/ २०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक) आणि भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वितरीत अन्य इतर लागू परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी भागधारकांच्या उपस्थितीशिवाय एजीएम होणार आहे.
- लागु परिपत्रकानुसार एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल २०२२-२३ करिता ज्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसह शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत. त्या सदस्यांन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने **मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३** रोजी पाठविण्यात आल्या आहेत. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या कंपनीच्या www.orbitexports.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि एनएसडीएल (रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी नियुक्त संस्था) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर
- कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्य कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, वेळावेळी सुधारित केल्याप्रमाणे आणि लिस्टींग रेग्युलेशन्सर
- कंपनी वास्तविक किंवा अवास्तविक स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांची नावे त्यात दिसतील अशा भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग) मतदान करण्याची सुविधा सभासद/लाभार्थी मालकांची नोंदणी शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ ('कट-ऑफ तारीख') रोजी एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मत देण्यासाठी प्रदान करत आहे.
- रिमोट ई-मतदान सुरू करण्याचा दिवस, तारीख आणि वेळ: मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे)
- रिमोट ई-मतदानाचा दिवस, तारीख आणि वेळ: गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ संध्याकाळी ५.००
- दरस्थ ई-मतदानाची कट-ऑफ तारीख: शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३.
- कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते परंतु कट-ऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी म्हणजे १५ सप्टेंबर, २०२३ रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकते. एजीएम नोटीसच्या नोट्स विभागात दिलेल्या प्रक्रियेनुसार युजर आयडी आणि पासवर्ड मिळवून एजीएम दरम्यान.
- भागधारकांनी याची नोंद घ्यावी ही विनंती:
- १) जे भागधारक -एमजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतिबंधित केले नाही. ते पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करणे:
- २) रिमोट ई-व्होटिंगला गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या पुढे परवानर्ग दिली जाणार नाही. आणि त्यानंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल;
- ३) रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकता परंतु एजीएम दरम्यान त्यांना पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कोणत्याही शंका असल्यास, भागधारक भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह् शकतात www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा कॉल करा: ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० किंवा **श्रीमती पल्लवी म्हात्रे,** वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल किंवा **कुमारी सरिता मोटे,** सहाय्यव व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in किंवा <mark>श्रीमती सोनिया गुप्ते,</mark> कंपनी सचिव आणि अनुपालन यांना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील अधिकारी, दूरध्वनी: +९१२२६६२५६२६२, ईमेल: investors@orbitexports.com विनंती पाठवावी.

संचालक मंडळाच्या आदेशान्वर ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरित

सही/ सोनिया गुप्ते ठेकाणः मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

For Sale/eAuction: Overturned TATA Hitachi EX 200 LC SUPER PLUS belonging to M/s Vishwaa Diggers lying at workshop M/s PSN Construction Equipment Pvt. Ltd. No. 127/1, Hanchipura Village, Kasaba Hobli Nelamanagala Taluk, Banglore Rural – 562123, Contact Person: Mr. Raju- 9845091498 Last Date For Inspection & EMD Deposit -05.09.2023 & Date Of E-auction- 06.09.2023 (3 PM), Auctioneer: Sidharth Nigam-9625739880 (Insurance Claim Material Will Be Sold On 'As Is Where Is'. 'Whatever There Is' And 'No Complaint' Basis)

For More Details: www.Salvagemanagers.Com Support@Salvagemanagers.Com

जाहीर सूचना येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री. आर.एन रमेश यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.२०४, ए/६

निळगिरी लोक उद्यान को-ऑप. हौ.सो.लि.चे रु.५०/- प्रत्येकीचे अनुक्रमांक ५१ ते ५५ धारक सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.११ हरवले आहे आणि सोसायटीकडे-नेतिवली, सांगले वाडी, बैल बाझारजवळ, कल्याण (पश्चिम)-४२१३०१ येथे दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाट अर्ज केला आहे. याबाबत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास काही दावा असल्यास त्यांनी सोसायटीच्या सचिवाकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५

मा. सचिव

### RELIC TECHNOLOGIES LIMITED

दिवसात संपर्क करावा.

CIN: L65910MH1991PLC064323

NOTICE OF  $32^{\text{ND}}$  ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND

RELIC TECHNOLOGIES LIMITED will be held on Saturday, 30th September, 2023 at 10.00 A.M to transact the business, as set out in the Notice of AGM at J - Block, Bhangwadi Shopping Centre, Kalbadevi Road, Mumbai 400002.

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to members whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s) / Company R&TA, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as well as by e-mail The annual report including the notice calling AGM are also available on the Company's website (www.relictechnologies.in). Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from 23rd September, 2023 to 30th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

Pursuant to Regulation 44 of The SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 108 of th Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing to its members facility to cast their vote by electronic means (e-voting) on all the resolution set forth in the notice of AGM. The e-voting period commences on 27th September, 2023 at 09:00 A.M. (IST) and ends on 29th September, 2023 at 5:00 P.M (IST).

The e-voting module shall be disabled by CDSL thereafter Members are further informe

- a) Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on 29th September, 2023.
- b) The facility for voting through ballot paper shall be made available at the meeting, only t those members attending the meeting, who have not already casted their vote by remot e-voting facility.
- A member may participate in the general meeting even after the exercising the right to vot through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting. d) The shareholders holding shares either in dematerialized or in physical form, as on cut of
- date (i.e. 22nd September, 2023), may cast their vote electronically. The shareholders who acquired shares and became members of the Company after the dispatch of Notice of the AGM may obtain login ID and password for e-voting by sending email

to the Company at email id relictechnologies@gmail.com. In case any query/ grievance(s) connected with the electronic voting, members may please refer to the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at ww.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.con or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email id relictechnologies@gmail.com

For RELIC TECHNOLOGIES LIMITED

Date: 10/08/2023 Company Secretary And Compliance Office



नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. दूर.:+९१-२२-४२२३३३३, **फॅक्स:**+९१-२२-४२२३३३०० वेबसाईट:www.zodiacventures.in ई-मेल:info@zodiacventures.in CIN:L45209MH1981PLC023923

### सूचना

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदणीकृत कार्यालयात होणाऱ्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत पुर्व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.३.००वा. नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार ४२व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२२ सहवाचिता एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवार, २०२३ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. ४२व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/annual</u>, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सुविधेकरिता संस्था) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती विनंती केल्यास उपलब्ध होतील. ज्याकरिता भागधारणा तपशिलासह <u>info@zodiacventures.in</u> वर कंपनीकडे विनंती पाठवावी.

४२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने ४२व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे.

ज्या सदस्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सर्व तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (पुर्वीच शेरेक्स डायनामिक (इंडिया) प्रा.लि.) यांच्याकडे <u>www.linkintime.co.in/EmailReg/</u> Email\_Register.html वर पाठवून ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरते नोंद करावेत. पुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र, सदस्याचे नाव व पॅन आधारकार्ड ची स्वसाक्षांकीत rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेलसंबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत.

सदर माहिती कंपनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता एमसीए व सेबी परिपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएममध्ये मतदान व ई-वोटिंगवरील माहितीकरिता एजीएम सूचनेचे भाग टीपमध्ये दिलेल्या सूचना लक्षपुर्वक वाचाव्यात.

> झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/-

ठिकाणः मुंबई रुस्तम देबु कंपनी सचिव दिनांकः ३०.०८.२०२३

#### जाहीर सूचना

रोज वाचा

दै. मुंबई

लक्षदीप'

श्री. मनसुख पालन छेडा यांच्या संपुर्ण मालकीची व धारण असलेली खालील अनुस्चीत सविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात येत आहे. सदर मालमत्ता मुळत: श्री. पालन खेतशी शाह (छेडा), टीपटॉप स्टोर्सचे एकमेव मालक यांच्या मालकीची होती. सदर **श्री.** पालन खेतशी शाह (छेडा) यांचे ०१.०७.२०१८ रोजी निधन झाले आणि सदर मालमता त्यांचा मुलगा **श्री. मनसुख** पालन छेडा यांना वारसा हक्काने मिळाली होती. सोसायटीने उप-विधीचे योग्य प्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या नावे सदर मालमत्तेबाबत सदस्यत्व हस्तांतर केले सदर हस्तांतरणास **१) श्रीमती दिवाली** पालन छेडा, २) श्रीमती पार्वती गडा, ३) श्रीमती रमिला हंसराज गाला व ४) श्री. जितेंद्र पालन छेडा या मयताच्या अन्य कायदेशीर वारसदारांनी निश्चिती दिली तसेच श्री. मनसुख पालन छेडा (मयताचा मुलगा व वारसदार) यांच्या नावे सदर दुकानामधील त्यांचे अधिकार, हक व हित मुक्त करण्यास नोंद मुक्तता करारनामासुद्धा केला.

म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, न्यास, मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/ किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७/३८, <mark>३रा मजला</mark>, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सदर सूचना प्रकाशनापासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

#### अनुसुची

दकान क्र.१३, क्षेत्रफळ २५७.९४ कार्पेट क्षेत्र, तळमजला, नेपच्युन को-ऑप. हौ. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, वसंत गॅलेक्सी, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई-४००१०४, सी.टी.एस. क्र.२३६, २३६/१ ते ३, गाव पहाडी गोरेगाव पश्चिम, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर

दिनांक: ३०.०८.२०२३ सही/-निशांत राणा ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय

परिशिष्ट क. १६ उपविधि क. ३५ अन्वये मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरित करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी दयावयाच्या नोटिशीचा नमुना. (मोठया प्रमाणामध्ये प्रसारित होणा-या दोन गनिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात यावी.

#### <u>नोटीस</u>

पत्ता ५∕३०५ वाकोला, सांताकृझ पुर्व मुंबई ५५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत गाळा क. ३/ए/५०१ धारण करणा-या श्री. रामदुलार एस. सरोज यांचे तारीख २८/७/२०१६ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नार्ह संस्था. या नोटिशीव्हारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकानदा यांच्याकडन हक्कामागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी गगण्यांच्या वा हरकतींच्या पष्टयर्थ आवश्यव त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या हरकती सादर झाल्या नाहीत तर, भाग व हितसंबंध यांच्या हस्तां**त** कार्यवाही इक्कमागण्या / हरकती आल्या तर, त्याबाब उपविधीनुसार कार्यवाही करण्या येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारांस/ हरकतदारांस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे सकाळी १० ते दुपारी १ पर्यत. नोटिस दिल्याच्या तारखेपासन नोटिशीची मतनमंपप्रयाच्या नारखेपर्यंत उपलब्ध राहील.

सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित यांच्या करिता आणि वती ठिकाणः मंबर्ड

दिनांकः ३०/८/२०२३

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ३०.०८.२०२३

### NIRAJ CEMENT STRUCTURALS LIMITED

CIN: L26940MH1998PLC114307 Regd. Off.: Niraj House, Sunder Baug, Near Deonar Bus Depot, Chembur (East), Mumbai -400088,

किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ किंवा १८००२२५५३३

E-mail Id: cs@niraj.co.in, Phone No.: +91 22 66027100 www.niraj.co.in NOTICE OF TWENTY FIFTH (25<sup>TH</sup>) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that Twenty Fifth (25th) Annual General Meeting ('AGM') of the members of M/s. Nira

Cement Structurals Limited ("the Company") will be held on Tuesday, September 26, 2023 at 11.00 a.m. (IST) hrough Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of ndia (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of ndia ("SEBI"), to the transact the business as set out in the Notice of 25th AGM of the Company

Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 25th AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depositor Participants ("DP") by following procedure prescribed by DP.

The Company has engaged services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of ugh NSDL is nr during the AGM ('e-voting').

The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM which will be dispatched in due course. The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 25th AGM (being sen

electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting r through e-voting facility at the AGM. The Notice of 25th AGM and Annual Report for FY 2022-23 will also be made available on the Company's website at <a href="https://www.niraj.co.in">https://www.niraj.co.in</a>, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and National

Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com By Order of the Board of Directors

For Niraj Cement Structurals Limited Company Secretary & Compliance Officer

Membership No. - A66063

Date: August 29, 2023 Place: Mumbai

## जिलेट इंडिया लिमिटेड

### CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९, दूर.:(९१-२२)२८२६ ६०००; फॅक्स:(९१-२२)२८२६७३३७, website: in.pg.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(ক্লান্তান)
	(٩)	(२)	(3)	(8)	(4)
	संपलेली तिमाही	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले	संपलेले मागील
		तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३०.०६.२०२३	३०.०६.२०२२
	लेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण महसूल	६१९४४	६१९०७	५५२८९	२४७७०५	२२५६१६
कालावधीकरिता निव्वळ नफा					
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	9२३६४	9२२८७	९२२२	४७२९०	४११३३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा					
(अपवादात्मक बाबनंतर)	9२३६४	9२२८७	९२२२	४७२९०	४११३३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	९१७५	१०२७०	६७५९	३५५६८	२८९३३
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित					
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८९७०	१०३९८	६७५९	३५५६८	२८९३३
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३२५९	३२५९	३२५९	३२५९	३२५९
इतर समभाग	_	-	-	९५६२७	८२८६१
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/ – प्रत्येकी)					
(वार्षिकीकरण नाही)					
अ) मूळ	२८.१५	३१.५२	२०.७४	908.94	८८.७९
ब) सौमिकृत	२८.१५	३१.५२	२०.७४	908.94	८८.७९

**टिप:** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या in.pg.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २९ ऑगस्ट, २०२३ कृपया आमच्या in.pg.com वेबसाईटला भेट द्या. संचालक मंडळाच्या वतीने व करिता जिलेट इंडिया लिमिटेड एल.व्ही. वैद्यनाथन व्यवस्थापकीय संचालक